# MP govt awards contracts for cheapest solar power

New Delhi, 1 September

he Indian Railways will tie up with a Madhya Pradesh governmentowned entity to buy power from solar parks in the state but will draw it from the grid connectivity in seven states.

Rewa Ultra Mega Solar (RUMSL) signed a letter of award on Wednesday for 1,500 Mw of solar power from Agar, Shajapur and Neemuch parks.

NTPC Renewable Energy, Avaada Energy, Beempow Energy, Talettutayi Solar, TP Soaurya and Aljomaih have bagged capacities in these three parks.

The state discovered the lowest tariff of ₹2.140 a unit (kilowatt/hour) so far after applicability of the basic customs duty (BCD) regime. This was for Unit-2 of Neemuch solar park. For the other two units of Neemuch solar park, tariffs were ₹2.149 for Unit-1 and ₹2.15 for Unit-3.

Tariffs for Shajapur solar park were ₹2.35 and ₹2.33 for Unit-1 and Unit-2, respectively. Further, tariffs for Agar solar park were ₹2.459 and ₹2.444 for Unit-1 and Unit-2, respectively. The state is looking to float more tenders for hybrid power projects and bring in a new policy for green energy. The railways enjoys waiver of interstate transmission system (ISTS) charges that are levied when an entity buys power generated outside a particular state. This will help in central funding for setting up a sub-station at the site. "It will socialise the cost of drawing power across all the seven states and the developers will also not need to invest in the sub-station," Sanjay Dubey, principal secretary, new and renewable energy, told Business Standard.

The three parks would result in savings of over ₹7,600 crore to power distribution companies of the state in 25 years, he said.

Power generated from these parks would be procured by power distribution companies of Madhya Pradesh (1,305 Mw) and the railways (195 Mw). The parks are expected to get commissioned and start generating electricity by March 2023. "We

#### **GREEN PUSH**

Solar park	Developers	Capacity (Mw)	
Agar	Avaada Energy Beempow Energy Pvt Ltd	550	
Neemuch	TP Saurya Aljomaih Water And Energy Company	500	
Shajapur	NTPC Renewable Talettutayi Solar Projects Nine Pvt Ltd	450	
Source: RUMSL			

# Feeding solar power directly to rly lines can save 7 mt carbon a year, says study

A new study by an Indian NGO Climate Trends and UK-based green tech start-up Riding Sunbeams has found that direct supply of solar energy to the Indian Railway lines would save almost 7 million tonne (mt) of carbon a year while also powering at least one in four trains on the national network on competitive terms.

The Railways plans to earmark 51,000 hectares of unproductive land for solar development as part of its net zero commitment by 2030. Plans are already underway to deliver 20GW of solar generation to match growing demand for energy to move trains. The analysis said around a quarter of this new solar capacity — up to 5,272 Mw — could be fed directly into the railway's overhead lines instead of being procured over the electricity networks or grid, reducing energy losses and saving money for the rail operator.

According to the study, around a quarter of this new solar capacity — up to 5,272 Mw – could be fed directly into the railway's overhead lines instead of being procured over the electricity networks, reducing energy losses and saving money for the rail operator. The researchers found that substituting energy supplied from the coal-dominated grid for private-wire supply from solar could also rapidly cut emissions by as much as 6.8 mt CO2 annually – just over the entire annual emissions of the city of Kanpur.

have possession of 95 per cent of land. That brings certainty. The environmental and social impact studies were done by the World Bank and this brings investor confidence," said Dubey.

India is a natural market available to global solar investors. According to Dubey, the scale here is huge because of the Union government's roadmap. So, global players know that "if they do not enter the Indian market this time, they will miss the bus." Though there is capital available

across the country, Madhya Pradesh got cheaper tariffs despite having lower insulation than Raiasthan and Guiarat because of the project structuring, he added.

The state has also gone to the Central Electricity Regulatory Commission to get its petition approved even though the model bidding document of the Centre did not require it. Madhva Pradesh is also looking to float more tenders for hybrid power projects and bring in a new policy for green energy.

#### ▶ FROM PAGE 1

## Monsoon may end at lower end of normal: IMD

"Purely from an agricultural point of view, I don't think any big monsoon revival in September will boost the prospects of kharif crops since sowing is nearly done. Whatever shortfall is there in oilseeds, coarse cereals, and cotton will remain. But yes, good September rains will help in filling reservoirs. Concerns over oilseeds and cotton prices will nonetheless continue." said Madan chief economist Sahnavis CARE Ratings.

The Met department in June had said that the southwest monsoon this year was expected to be 101 per cent of LPA, with most parts of the country, except regions of eastern and northeastern India, expected to get normal to above-normal rainfall.

IMD Director General Mrutyunjay Mohapatra said there were three major factors that led to less-than-expected performance of the southwest monsoon this year.

"First, the behaviour of negative Indian Ocean Dipole

4

6

8

6 3 7 9 2 1 5 4 8

2 4 8 6 5 3 7 9 1

7 6 4 2 9 5 8 1 3

9 5 1 7 4 2 8 6

8

3

9

1

2

4

9

8

4

Easy

Solution

tomorrow

**HOW TO PLAY** 

every row, every

column and every

3x3 box contains

the digits 1 to 9

Fill in the grid so that

**BS SUDOKU** 

8

5

SOLUTION TO #3451

(IOD) wasn't anticipated correctly. Two, the Madden-Julian Oscillation (MJO), too, wasn't favourable for much of the monsoon months. Three, there were fewer low pressure areas formed over the Bay of Bengal this year, compared to normal," Mohapatra told Business Standard.

The IOD - often called the Indian Niño because of its similarity to its Pacific equivalent - refers to the difference in sea-surface temperatures in opposite parts of the Indian Ocean. The MJO is a major fluc-

tuation in tropical weather on to timescales. It can be characterised as an eastward moving 'pulse' of cloud and rainfall near the equator that typically recurs every 30-60

He said all the three factors contributed to actual monsoons differing from what was forecast, but it is difficult to say how much and to what extent the three factors contributed to the monsoon's subpar performance.

"We will analyse all the multimodal weather models which were considered for arriving at the consensus forecast for 2021 and pinpoint which weather phenomenon the models could not capture," said Mohapatra.

For September, the Met department said the forecast

3

# 3452

6

5

4

suggests above-normal to normal rainfall is likely over many parts of central India. while normal to below-normal rainfall is most likely over many parts of northwest and northeast India and southern-most parts of Peninsular "Overall, the rainfall

deficit does raise some concerns, but may not be raising alarm bells yet from an agriculture perspective (especially foodgrain). A late monsoon revival in September may well for soil augur moisture/reservoir levels and in turn rabi sowing, but a late withdrawal or unseasonal rains extending into early October may be more damaging," said QuantEco Research

# **Prosus joins** top league of investors after BillDesk

In the edtech space, Prosus has been active globally, funding firms like India's Byju's or Poland's Brainly. It has also been investing in upskilling of executives by betting on companies like Skillsoft in the US and GoodHabitz in Europe.

In India, it has invested in Eruditus, which is into executive education. In the fintech space, the acquisition of BillDesk represents a clear consolidation of the business

# **Automobile** sales skid on semiconductor shortage

Auto dealers said the semiconductor shortage may result in sales dropping by about 30 per cent during the upcoming festival season. Generally, the festival season accounts for a third of the yearly sales for most dealer-Vinkesh Gulati, president,

Federation of Automobiles Dealers Association, said dealerships would be considering a maximum of 30-day during inventory Diwali-Navratri season this time, as against the usual 45-60 days. "Commitment from the OEMs has gone for a toss. They began this month by promising a certain number of vehicles and have ended this month by stating that they will only be able to deliver 50-60 per cent of the initial number. This means that we are also unable to make straightforward commitments to our customers." he said.

Sources said the industry lobby group SIAM has the Ministry of External Affairs to reach out diplomatically so that as and when plants reopen, Indian automakers are priori-

# Jet2.0 plans to fly by early 2022

The Jet Airways order was transferred to Boeing Capital, the manufacturer's leasing subsidiary.

This means a new Jet Airways could hypothetically reinstate this order. In the plan, Jalan-Kalrock

consortium have proposed to pay lenders Rs 385 crore against the total claim of Rs 7,807.74 crore. Out of that Rs 185 crore will be paid upfront within 180 days after start of operations of the company, whereas Rs 195 crore will be paid through issuance of zerocoupon bonds, each of Rs 1,000 face value after two years. It has also offered 9.5 percent stake to the lenders and 7.5 per cent in loyalty pro-

Limited (JPPL). The NCLT bench had however declined to give historic

gram Jet Privilege Private



rights over the historic slots of Jet Airways, and had instead asked DGCA and the Ministry of Civil Aviation to help the airline to obtain slots. When it shut operations, the airline had close to 700 such slots pairs including 116 and 214 in prime airports of Delhi and Mumbai.

"The discussion with the regulator and all airport operators has been very fruitful and they have promised full support," he added.

NIT Nos. (1) 175/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22(Re) (2) 177/TRR-DA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22(Re) (3) 178/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22(Re) (4) 179/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22(Re) (5) 180/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22 (Re) (6) 181/TRRDA/HSCL/SE (P)/Ex-C/PD-III/2021-22 (7) 182/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22 (8) 183/TRRDA/HSCL/SE(P)/Ex-C/PD-III/2021-22

HSCL on behalf of Governor of Tripura invites percentage rate bids through PMGSY e-procurement Portal at https://pmgsytenderstrp.gov.in for Construction works & Maintenance works of roads under PMGSY in the Tripura State. Date of release of 1 to 5 (retender) is 15.09.2021 and for Sl. No. 6 to 8 is 22.09.2021 up to 3.00 P.M. Technical bids of the tenders shall be opened on the same days respectively at 3.30 P.M. Corrigendum/Addendum to this notice, if any, would appear only on the said website and not to be published in newspaper(s). GM (Engg.)/Tripura

Advt No. 2021-22/TRRDA/003

#### MANGALAM ORGANICS LIMITED

Regd. Office: Kumbhivali Village, Savroli Kharpada Road, Taluka - Khalapur, Khopoli - 410 202, Dist-Raigad, Maharashtra. **Head Office:** 812/813, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, 212, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra. Tel.: 91-22-49204089, Email: info@mangalamorganics.com Website: www.mangalamorganics.com; CIN: L24110MH1981PLC024742

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, September 29, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting which is being circulated for convening the Annual General Meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and SEBI vide SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 it's Circular dated May 12, 2020 and vide SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 dated January 15, 2021 (hereinafter collectively referred to as "Applicable Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these Applicable Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC / OAVM

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules framed thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 25, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for determining the entitlement of the members to the dividend for the Financial Year 2020-21. The Final Dividend of ₹1.50/- recommended by the Board of

Directors of the Company for the financial year ended March 31, 2021, if approved at the ensuing AGM will be paid within a period of 30 days from the date of declaration to those members, whose names appear on the Register of Members and Register of Beneficial Owners furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as at the close of business hours on **Friday**, **September 24**, **2021**. The dividend will be paid electronically to the Members who have updated their bank details. In case of non-availability or non-updation of bank account details of the Members, the Company will despatch dividend warrants / demand drafts to such members post normalization of postal services in the country. In order to receive direct credit of dividend amount, the Members are requested to update their bank mandate / NECS / Direct credit details / name / address / power of attorney and their Core Banking Solutions enabled account number (1) For shares held in physical form, the Members are requested to submit a covering letter duly signed by the first holder along with cancelled cheque leaf with name and bank account details, copy of self-attested PAN card to the Company's RTA viz., Link Intime India Private Limited; and (2) For shares held in dematerialized form with the depository participant with whom they maintain their Demat account. The Annual Report 2020-21 together with Notice and the Statement required to be annexed thereto pursuant to Section 102 of the Act for convening the  $39^{\text{th}}\,\text{AGM}$  is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020 and January 15, 2021. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website www.mangalamorganics.com; websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and also on the website of Link Intime India Private Limited viz., https://linkintime.co.in. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC / OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

Members holding shares in demat form and who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent LIIIL at <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a> / <a href="mailto:enotices@linkintime.co.in">enotices@linkintime.co.in</a> to receive copies of the Annual Report 2020-21 along with the Notice of the 39th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to offer remote e-voting facility and the facility of e-voting to the Members participating in the AGM through VC / OAVM through Link Intime India Private Limited (LIIPL) e-voting platform, which will enable the Members to cast their votes electronically on the resolution set forth in the said Notice of 39th AGM. The remote e-voting period commences on Sunday, September 26, 2021 (9.00 a.m.) and ends on Tuesday, September 28, 2021 (5.00 p.m.). The Cut-off date for determining the eligibility of Members for remote e-voting and e-voting at the 39<sup>th</sup> AGM is Wednesday, September 22, 2021.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of 39th AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User ID and Password in the manner mentioned in the Notice of 39th AGM by writing to the Company Secretary at cs@mangalamorganics.com or to LIIPL at enotices@linkintime.co.in. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and the facility of e-voting at the AGM held through VC/OAVM. The remote e-voting facility shall be disabled after **5.00 p.m. on Tuesday, September 28, 2021.** The Company would extend the facility of voting through Insta poll at the AGM through VC / OAVM to the members who have not been able to cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights.

Members may participate in the 39th AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the 39th AGM.

In case of any queries on remote e-voting, shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Insta vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to Mr. Rajiv Ranjan at enotices@linkintime.co.in or Contact on :- Tel : 022 - 49186000.

For MANGALAM ORGANICS LIMITED

Pannkaj Dujodwala

Managing Director DIN: 00546353 Place: Mumbai Date: September 2, 2021

ORISSA ARTISANS AND WEAVERS LIMITED CIN: U172260R2010PLC012597, Regd. Off: Shed No. 17/B, Industrial Estate Khapuria, Madhupatna, Cuttack-753010, Orissa Email: finance@orissaartisans.com, Contact no.: +91-671-2957053

NOTICE OF 11TH ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

The 11th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held at **Shed No. 17/B** Industrial Estate Khapuria, Madhupatna, Cuttack-753010, Orissa on Wednesday, the 29<sup>th</sup> day of **September**, 2021 at 11:30 am to transact the Ordinary Business, as set out in the Notice of AGM;

Notice of AGM, Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Year ended 31st March, 202: have been sent to the members whose email IDs are registered with the Company. Physica copies of the Notice of AGM and Annual Report 2020-21 have been sent to all the other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 1st September, 2021.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date of 22" September, 2021 may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that The Ordinary Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by

The remote e-voting shall commence on Sunday, 26th September, 2021 at 9:00 AM; The remote e-voting shall end on Tuesday, 28th September, 2021 at 5:00 PM;

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 22

Any person, who acquires shares of the Company and becomemember of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. 22<sup>nd</sup> September, 2021 may obtain the login ID and password by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;

pe used for casting vote; Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast the vote again; and d) a person whose name is recorded in the register of members as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. The notice of AGM is available on NSDL's website https://www.evoting.nsdl.com

ne nouce or AGM is available on NSDL's website <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> (PaGs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> or or all on toll free no.:1800 1020 990 / 1800 224 430 or contact Mr. Anubhav Saxena (Assistant Manager), National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013 at designated email Dis: <a href="https://www.evoting.nsdl.com">evoting.nsdl.com</a> or <a href="https://www.evoting.nsdl.com">ntms://www.evoting.nsdl.com</a> or <a href="https://www.evoting.nsdl.com">ntms://w

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from 20' September 2021 to 29" September, 2021 (both days inclusive) for annual closing.

For Orissa Artisans and Weavers Limited

Place: Cuttack Date: 1st September 2021

R/o. 178, Bhatendu Nagar, Khatipura, Jaipur-3020



Regd. Office: 8/1 Lal Bazar Street, Bikaner Building, 3rd Floor, Kolkata - 700 001 Phone No.: +91-33-22435053

Email: investor@malcoindia.co.in; Website: www.manaksiaaluminium.com Corporate Identity Number: L27100WB2010PLC144405

#### NOTICE OF 11TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 11th Annual General Meeting ('AGM') of Manaksia Aluminium Company Limited is scheduled to be held on Friday, 24th September, 2021, at 01:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business(es) set out in the Notice of the AGM dated 13th August

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act") provisions of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and vide its General Circulars No. 14/2020, No. 17/2020 No. 20/2020 and No. 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 2020 and January 13, 2021 respectively (hereinafter, collectively) referred as the MCA Circulars) read with SEBI Circulars No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively (hereinafter, collectively referred as the SEBI Circulars), without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the above mentioned provisions, the Notice of the AGM and the Annual Report have been emailed only to those members whose Email Ids are registered with the Company Depository Participant(s). The Notice along with the Annual Report will also be made available on the Company's website www.manaksiaaluminium.com, websites of the Stock Exchanges where shares of the Company are Listed i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com and on the website NSDL at www.evoting.nsdl.com

#### REMOTE E-VOTING INFORMATION Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company s pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the 10th AGM through National Securities Depository Limited ('NSDL') e-voting platform. The remote e-voting window will open at 09.00 A.M. (IST) on Monday, the 20th September, 2021 and close at 05.00 P.M. (IST) on Wednesday, 24th September, 2021. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut off date (record date), i.e. Friday, 17th September, 2021 may cast their vote electronically. The e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote is cast by the Member he/she shall not be allowed to change it subsequently. Members who have casted their votes by remote e-voting may attend the meeting but will not be entitled to cast their votes at the meeting once again. A person who is not a Member on the cut-off date should according treat the Notice of the AGM for information purposes only. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice of the AGM and Annual Report and holding shares as on cut of date (record date) i.e. Friday, 17th September, 2021 may write to NSDL at evoting@nsdl.co.in or kolkata@linkintime.co.in requesting for user ID and password for remote e-voting. Members already registered with NSDL for remote e-voting can however use their existing user ID and password for this

n case of any query/grievance, Members may refer to the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-voting ebsite www.evoting.nsdl.com or contact:

(a) Mr. Amit Vishal, Senior Manager/Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone no. 022-24994360/022 - 24994545 or toll free no. 1800 - 222 - 990 or at E-mail ID : amitv@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in and evoting@nsdl.co.in

Members holding securities in demat mode with CDSL, can call at Telephone Nos.: (022) 23058738 / (022) 23058542- 43 or at e-mail id: helpdesk.evoting@cdslindia.com

Mr. Vivek Jain, Company Secretary, Manaksia Aluminium Company Limited, 8/1, Lal Bazar Street, Bikaner Building, 3rd Floor, Kolkata - 700 001 at Telephone no. 033-22435053 or E-mail at investor@malcoindia.co.in INSTRUCTIONS FOR MEMBERS ATTENDING

### THE AGM THROUGH VC/OAVM

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system. Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/ under shareholders/ members login by using their remote e-voting login credentials. The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM is mentioned in the Notice of the AGM.

#### CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section

91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, that Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Saturday, 18th September, 2021 to Friday, 24th September, 2021 (both days inclusive) for the purposes of AGM.

The Results of voting will be declared within 48 hours from the conclusion of the 11th AGM. The declared Results alongwith the Scrutinizer's Report will be available forthwith on the Company's corporate website www.manaksiaaluminium.com and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE)

BY ORDER OF BOARD OF DIRECTORS

For Manaksia Aluminium Company Limited Vivek Jain

Place: Kolkata Company Secretary Date: 1st September, 2021

# अठरा दिवसानंतर जिल्ह्यात मृत्यूची नोंद

नागपूर, दि. १, (प्रतिनिधी): जिल्ह्यात २४ तासांत एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला तर ७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सलग अठरा दिवस जिल्ह्यात एकही मृत्यू नोंदवला गेला नव्हता, हे विशेष. जिल्ह्यात १२ ऑगस्टला एका रुग्णाचा मृत्यु नोंदवला गेला होता. त्यानंतर १३ ते ३१ ऑगस्टदरम्यान एकही मृत्यू नाही. परंतु मंगळवारी जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार ८९३, ग्रामीण २ हजार ६०३, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२३ अशी एकूण १० हजार ११९ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ५, ग्रामीणला २ असे एकूण ७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाग्रस्तांची संख ३ लाख ४० हजार ८५, ग्रामीण १ लाख ४६ हजार १२७, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ८१८ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ३० रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार १२९, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५२१, जिल्ह्याबाहेरील ५ हजार १९५ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ८४५ व्यक्तींवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ३ हजार ३२७, ग्रामीणला १ हजार ९७ अशा एकूण ४ हजार ४२४ चाचण्या झाल्या.

३६ रुग्ण रुग्णालयांत शहरात ६३, ग्रामीणला ३, जिल्ह्याबाहेरील ० असे जिल्ह्यात ६६ सिक्रय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ३६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड के अर सेंटरमध्ये तर ३० रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

### काल होता. आज कुठे गेला? नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला

नागपूर, दि. १, (प्रतिनिधी): नागपुरात चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत. सध्या या बसस्टॉप चोरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार. याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नागपरात सिवेज लाईनवरील चेंबरची झाकणं चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण, आता नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रवाशांना उनवारा आणि पावसापासून बचावासाठी आधार असलेले नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप अक्षरशः गायब झालं आहे. गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने काहीही कारवाई न केल्याने परिसरातील प्रवाशांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन

करावा लागतोय.

#### **NOTICE**

Notice is Hereby Given that Shri AMIT SHANTILAL SHAH & Smt SWATI AMIT SHAH of Eastern Court C H S Ltd. Plot No. 83. Parleshwar Road Vile Parle (East) Mumbai 400 057 having Registration No MUM. / W-KE./HSG./T.C./14673/2009

Flat No B- 501, has applied for the issue of DUPLICATE Share Certificate for and instead of her lost Share Certificate No. 38, having Distinctive No's 186 to 190.

The Society hereby invites claims or objections from any person and or bank or financial institution or organization for the issuing Duplicate Share Certificate for and instead of above Share Certificate.

Claims or Objections should be raised within 15 days from Today, along with Original Share Certificate No. 38, along with other relevant original documents, by prior appointment on 9819991379.

EASTERN COURT C H S Ltd Secretary/ Chairman

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Shri. Rasiklal Bhikhalal Shah and Mrs. Shardaben Rasiklal hah were our members in respect of Flat No D/11, on 2nd floor in the society having below mentioned address (herein after called as "said flat") and Shri. Rasiklal Bhikhalal Shah died on 19/02/2015 and legal heirs of the ded on 19/02/2013 and legal fells of the deceased member has executed Released Deed and registered under Serial No. BRL/9/3737/2020 dated 23/06/2020 in favour Mrs. Shardaben Rasiklal Shah who become owner of said flat and had sold the said Flat to Mrs. Shitalben Bhavinkumar Dharu (Jeine Teraferae) by Salo Pend executed on (being Transferee) by Sale Deed executed on 22/07/2020 vide Registered No.

BRL/6/4852/2020
All persons, having any right, title interest, benefit, claim or demand of any nature in or the said Flat or any part/s thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage charge, lien, trust, inheritance, legal heirs, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise nowsoever are required to make the sam know in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, at below mentioned address within a period of fifteen days from the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest, and title of any and all nature in the said Flat and are left with no claim, right, title or interest of any nature in the said Flat and thus the said member /Transferee have a clear, legal and marketable title to the said fla and are not subject to any encumbrance charge or liability of any kind whatsoever and that the entire said flat / property is free and marketable and every part thereof and the Society shall be free to deal with the Shares and interest in said flat in such manner as are provided under the Bye - Laws of the society

Suman Younsters Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shankar Lane, Kandivali West, Mumbai 400067

Date: 02/09/2021

#### जाहीर सूचना

श्री. वैभव श्रीविठ्ठल भालेराव हे आर्य इंदिरा कोहौसोलि., फ्लॅट क्र.२, तलाठी कार्यालयाजवळ, वास्देव बळवंत फडके रोड, बदलापूर पुर्व, ठाणे-४२१५०३ चे सदस्य व रहिवासी असून त्यांनी सोसायटीकडे मुळ भागप्रमाणपत्र हरवलेबाबत कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्ससंदर्भात कोणतेही अधिभार, तारण, मालकी हक्क भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा पृष्ठचर्थ आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा १५ दिवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास ते त्याग केले आहे असे समजले जाईल आणि सोसायटीकडून द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

दय्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मुळ भागप्रमाणपत्र रद्द ठरवले जाईल आणि जर कोणी व्यक्ती मुळ भागप्रमाणपत्रासह व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामावर करावा आणि त्यास सोसायटी जबाबदार असणार नाही.

दिनांक: ०२.०९.२०२१ सही/-सचिव आर्य इंदिरा कोहौसोलि.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की. आमचे अशिल श्रीमती कामिनी सिंग या निवासी मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.आय-१२३६, १२वा मजला, राज आर्केड आय विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (सदर फ्लॅट) या जागेच्या मालक आहेत.

असे की, आमच्या अशिलांनी असे प्रस्तुत केले आहे की, त्यांच्याकडून मुळ करारनाम अर्थात मे. राजेश कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्री. विरेंद्र पी. पटेल यांच्या दरम्यान झालेला दिनांक ७ नोव्हेंबर, २००६ रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे. याबाबत दिनांक ०४.०९.२०१० रोजी संदर्भ क्र. २२४८/२०१० अंतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंद

केलेली आहे. कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त दुकान मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, उच्च न्यायलय. दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही / -हेतल आर. चोथानी वकील/भागीदार दिनांक: 0१. 0९. २०२१

#### बालु फॉर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

्र (पुर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) सीआयएन:एल२९१००एमएच१९८९पीएलसी२५५९३३

नोंदणीकृत कार्यालय: ५०६, ५वा मजला, इम्पीरियल पॅलेस, ४५, टेलिपार्क रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६९. दूर.:८६५५०७५५७८, ई–मेल:compliance@baluindustries.com वेबसाईट:www.baluindustries.com

#### अतिरिक्त माहिती ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नदस्यांनी नोंद्र घ्यावी की. कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार. २८ सप्टेंबर. २०२१ रोजी स.१०.००वा. वैश्य समाज कल्याण केंद्र, इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज मार्ग, साई सर्विसजवळ, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६ येथे होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रकानुसार होणार आहे. एजीएम सूचनेची व वित्तीर वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंट आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात येईल. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ठेवीदाग पद्मभागीटागुक्दे हैं-मेल नोंट कुगवेत, वास्तुविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे हैं-मेल/बँक खाते तपशील निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी स्कायलाईन फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे http://www.skylinetra.com/EmailReg.php वर क्लिक करून त्यातील प्रक्रियेचे पालन करून नोंद करावेत. काही प्रश्ने असल्यास pravin.cm@skylinerta.com, mumbai@skylinerta.com वर ई-मेल करावे किंवा संपर्क ०२२–४९७२१२४५/२८५११०२२. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी . एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत २२.०९.२०२१ ते २८.०९.२०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल २८ सप्टेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या कंपनीच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोलींग/मतदानाकरिता तसेच रेमोट ई-वोटिंग मार्फत त्यांचे मत देण्यासाठी पात्रता निश्चितीची नोंद दिनांक २१.०९.२०२१ आहे. ई-वोटिंग हालावधीत २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २७ सप्टेंबर, २०२१ रोजी साय.५.००वा. नमाप्त होईल. ३२व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.baluindustries.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.con वर उपलब्ध आहे.

> बालु फॉर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (पुर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड) श्री. जसपालसिंग चांडोक

ठेकाण: मुंबई दिनांक: ०१.०९.२०२१

ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डीआयएन:00८१३२१८

गारनेट इंटरनॅशनल लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ९०१, रहेजा चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, GARNET

त्रीमन पाँड्र, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र. दूर.:९१-०२२-२२८२०७१४, ई-मेल:secretarial@garnetint.com वेबसाईट:www.garnetint.com CIN:L74110MH1995PLC093448 सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, गारनेट इंटरनॅशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण रिपत्रक क्रे.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि भारतीय प्रतिभूते व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर, पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१, ११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमष्

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) संधारित अधिनियम २०९५ च्या नियम १८ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५) च्या नियम ३६ आणि एमसीए व सेबी परिपत्रकासर सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाणनुसार (एसएस२) कंपनीच्या सदस्यांना वार्षिक अहवालासह एजीएमर्च

सूचना ई–मेल केलेली आहे आणि ०१ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रक्रिया पुर्ण केली आहे. ... कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार कंपनीच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजू करावयाचे ठरावांवर मतदान करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. सदस्यांना एका ठिकाणाह वेद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई–वोटिंग) मत देता येईल. ३९व्या एजीएममध्ये विद्युत स्वरूपाने मतदान व रिमोट ई-वोटिंग सुविधा सेवा पुरवठादार म्हणून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची सेव नियुक्त केली आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेवींद्वारे ठेवलेल्या फायद्याच्या मालकांच्या नोंदणीमध नोंदले गेले आहे त्याप्रमाणे कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी फक्त रिमोट ई-सुविधा तसेच ३९व्या एजीएमवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान किंवा मतदान करण्याचा हक्ष

ज्या सदस्यांनी रिमोट ई–मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्य बैठकीत पुन्हा मतदानाचा हक्क असणार नाही. ई-मतदान कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी. सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. ई-वोटिंगसाठी कंपनीच्या ३९व्या एजीएमसाठी हजर राहण्यासाठी लॉगइन आयडी व पासवर्ड प्रक्रिया व कार्यपद्धती व सचनांसह कंपनीच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सचनेसह ईमेलमार्फ पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांनी आपला ईमेल आयडी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदविला आहे अशा सदस्यांना नोटिसा पाठविल्य

एजीएम येथे दूरस्थ ई-मतदानाची तपासणी पारदर्शक पद्धतीने मतदान तपासनीसाठी कंपनीने **श्री. सिद्धार्थ** शर्मा. मेसर्स सिद्धार्थ शर्मा ॲण्ड असोसिएट्सचे प्रोप्राइटर, कंपनी सेक्रेटरी (एफसीएस नंबर ७८९०) (पीर रेल्ह्यु प्रमाणपत्र क्र.६६२/२०२०) नेमले आहेत. स्पष्टीकरणात्मक विधान आणि अन्य जोडण्यांसा रजीएमची नोटीस कंपनीच्या www.garnetint.com संकेतस्थळावर तसेच सेवा पुरवठादारांची www.linkintime.co.in लिंक इनटाईँमवर उपलब्ध आहे. ई-मतदानासंबंधातील कोणत्याही तक्रारीच enotices@linkintime.co.in वर किंवा दूरध्वनीः (०२२-४९१८६१७५) वर पाठविला जाऊ

> गारनेट इंटरनॅशनल लिमिटेडकरित सही/-रमाकांत गग्ग व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०१०१९८३८

**नोंदणीकृत कार्यालय:** निटको हाऊस, प्लॉट क्र. ३, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२ दू::+९१ २२ ६७५२१५५५, फॅक्स:+९१ २२ ६७५२१५००, सीआयएन: LZ6920MH1966PLC016547 र्ड-मेल:investorgrievences@nitco.in संकेतस्थळ:www.nitco.in वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व

पुस्तक बंद करण्याच्या तारखेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की निटको लिमिटेडची ५५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेमध्ये नमूद कामकाज निष्पादनासाठी कंपनी कायदा २०१३ च्या लाग् तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि परिपत्रव क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी द्वारा वितरीत दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे लागू परिपत्रकानुसार व्हीडीओ

कॉन्फरन्सींग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) संपन्न होईल. कंपनीचे वार्षिक अहवाल २०२०-२१ (संचालकांचा अहवाल परिशिष्टासह, लेखापरिक्षकांचा अहवाल वित्तीय अहवाल, सूचना व स्पष्टीकरण अहवाल) ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२ वितरणाची प्रक्रिया १ सप्टेंबर, २०२१ रोजी पर्ण केली आहे. वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nitco.in बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.con व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी संबंधित डीपीकडे, डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नों करावेत वास्त्रविक स्वरूपात भागधारणा असल्यास सहस्यांनी त्यांचे ई-मेल नोंट करण्यासाठी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत, पॅन व आधारकार्डची प्रत असे सर्व तपशिव rnt.helpdesk@linkintime.co.in वर आस्टीएकडे पाठवावेत

कंपनी कायदा, २०९३ च्या अनुच्छेद १०८ त्याच्या अधिनियमांसह वाचित आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेश ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रेस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ४४ च्या अटीमध्ये, कंपनी आपल्य सभासदांना सूचनेमध्ये निर्धारित सर्व ठरावांवर त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे (रिमोट ई-व्होटींग करण्यासाठी रिमोट ई-व्होटींग सुविध उपलब्ध करीत आहे. कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरविण्यासा सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिस (इंडिया) तिमिटेड (सीडीएसएल) यांची नियुक्ती केली आहे. ई-व्होटींग संबंधित सूचनांसाठी एजीएमची सूचना पहा. सीडीएसएलच्या संकेतस्थळ <u>www.cdslindia.com</u> वर्रह सूचना उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान मत देण्यासाठी सविस्तर प्रक्रिया व माहिर्त . (वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत एजीएम सूचनेत नमृद आहे.

एजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्यानसार सर्वसामान्य आणि विशेष कामकाज इलेक्टॉनिक मतदा साधनाद्वारे निष्पादित करण्यात येईल.

रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. (भा.प्र.वे.) सुरू होईल. रिमोट ई-व्होटींग गरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भा.प्र.वे.) समाप्त होईल

इलेक्टॉनिक साधनादारे किंवा रोजी एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ तारीख शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ आहे.

कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवणीनंतर कंपनीचे भाग संपादित केले असतील आणि संभासद झाले असतील ते एजीएमच्या सूचनेमधील सूचनांनुसार रिमोट ई-व्होटी गकरिता पासवर्ड जनरेट करु शकतील आणि रिमोट ई-व्होटींग/एजीएममध्ये मतपत्रीकेद्वारे मतदानाची पात्रता प्राप्त करण्यासाठी पात्र असतील. तथापी, सदर व्यक्ती कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीची सभासद असल्यास सभासदाचे मत ग्राह्य समजण्यात येईल<sup>.</sup> जी व्यक्ती कट–ऑफ तारखे सभासद नसेल त्यानी सदर सूचना केवळ त्याच्या/तीच्या माहितीकरिता असल्याचे समजावे.

एफ) भौतिक प्रारूपामध्ये किंवा डीमॅटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक सभासदनी, एजीएममध्ये नमूद सूचनांद्वारे वाटचाल करावी किंवा सीडीएसएल संकेतस्थळ <u>http://www.evotingindia.con</u> भेट द्यावी आणि जर त्याला/तीला ई-व्होटींग संबंधित काही विचारणा किंवा प्रश्न असल्यास, त्याने, तीने <u>www.evotingindia.com</u> वर हेल्पडेस्क अंतर्गत उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्च (एफएक्यूज) आणि ई-व्होटींग मॅन्यूअल पहावे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई–मेल पाठवावा किंवा **श्री. राकेश दळवी,** उपव्यवस्थापक, सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसे (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना संपर्क करावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२, ४३ वर संपर्क करावा. जे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान संबंधित गाऱ्हाण्यांना संबोधित करतील रिमोट ई-व्होटींग करण्यासाठी गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० वा. भा.प्र.वे. च्या पुरे

परवानगी देण्यात येणार नाही. केवळ कट-ऑफ तारखेला कंपनीची भागधारक (भौतिक किंवा डिमॅटराईज्ड प्रारूपामध्ये) व्यक्त रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएममध्ये मतपत्रीकेद्वारे मतदानाची सविधा प्राप्त करण्यासाठी प्राप्त राहील. सभासदाने त्याचे मतदान जर मतपत्रीका आणि रिमोट ई-व्होटींग अशा दोन्ही द्वारे केल्यास

आय) कंपनीने मे. कृपा जोईसर ऑण्ड असोसिएटस, प्रॅक्टीसींग कंपनी सेक्रेटरी यांची, एजीएममधीत स्वच्छ आणि पारदर्शक पध्दतीने मतदान आणि ई-व्होटींग प्रक्रियेच्या निरीक्षणासाठी निरीक्षक म्हणू

मतपत्रीकेद्वारे केलेले मतदान ग्राह्य समजण्यात यईल. ज्या सभासदांनी अगोदरच रिमोट ई-व्होटींगद्वां

त्यांचे मतदान केले असेल ते एजीएमला हजर राहू शकतील परंतू एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्या

नियक्ती केली आहे. तसेच याद्वारे सूचना देण्यात येते की, त्याच्या अधिनियमांसह वाचित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छे ९९ च्या अनुरोधाने, कंपनीचे रजिस्टर्ड ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स १८ सप्टेंबर, २०२९ ते २१ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

पनीत मोटवार्न कंपनी सचिव व संक्षम अधिकार्र

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती निलम रविंद्र व्यास यांनी कोअर हाऊस क्र.डी-३, क्षेत्रफळ ४० ची.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(२) साई श्रद्धा को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड. प्लॉट क्र.२७०. आरएससी-३८. गोराई-२. बोरिवली (पश्चिम), मंबर्ड ४०००९१ ही जागा मुळ प्राप्तकर्ते श्री. शिवाजी सौदागर गायकवाड यांच्याकडून दिनांव ०२.०९.२००० रोजी विक्री करारनामानुसार खरेदी केली आहे आणि तद्नंतर त्यांनी दिनांव ११.१०.२०१२ रोजीचे म्हाडा (डब्ल्यु) यांचे पत्र क्र.डीवाय.सी.ओ./(डब्ल्यु)/एम.एम./५३६५ १२ नुसार त्यांच्या नावे सदर कोअर हाऊस हस्तांतर/नियमानासाठी अर्ज केलेला आहे आपि तद्नंतर श्रीमती निलम रविंद्र व्यास यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे १२.०९.२०१७ रोजी निध झाले आणि त्यांचे पती श्री. रविंद्र व्यास यांचेही मुंबई, महाराष्ट्र येथे २०.११.२०१८ रोर्ज निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या तीन मुली कायदेशीर वारसदार नामे (१) श्रीमर्त पारुल निर्मल सेजपाल (ऊर्फ पारुल रविंद्र व्यास) व (२) श्रीमती अल्पा कमलेश पाठव (ऊर्फ अल्पा रविंद्र व्यास) व (३) श्रीमती निधी हर्षल उपाध्याय (ऊर्फ निधी रविंद्र व्यास या आहेत. श्रीमती अल्पा कमलेश पाठक व श्रीमती निधी हर्षल उपाध्याय, दोघी धाकटः बहिणींनी त्यांचे सदर कोअर हाऊस क्र.डी-३, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, **गोराई(२ साई श्रद्धा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,** प्लॉट क्र.२७०, आरएससी-३८, गोराई बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ या जागेबाबत त्यांचे अविभाजीत सामायिक वारस शेअर्स, अधिकार, हक व हित त्यांची मोठी बहिण श्रीमती पारुल निर्मल सेजपाल हिच्य नावे दिनांक ०१ ०९ २०२१ रोजीचे दस्तावेज क बीआरएल-७-४७३०-२०२१ धारक संयन उपनिबंधक बोरिवली-७, मुंबई उपनगर यांचे कार्यालयात नोंदणीकृत दिनांक ०१.०९.२०२ रोजीचे मुक्तता करारनामानुसार मुक्त केले आहेत आणि तदनुसार माझ्या अशील श्रीमती पारुत निर्मल सेजपाल यांना वर नमुद सदर कोअर हाऊस जोगा सदर सोसायटी आणि/किंव एम.एच.ॲण्ड ए.डी. बोर्ड यांच्याकडून कायदेशीरपणे हस्तांतर/नियमित करून घेण्याची इच्छ आहे आणि सदर सोसायटीचे भांडवलातील शेअर व हित यासह कायदेशीर मालक आणि त्यांच्या नावे सदर जागेचा वापर म्हणून घेण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस किंवा अन्य इतर दस्तावेज किंवा जागेबाब किंवा भागावर कोणताही अधिकार, हक किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हब आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपर्त्र पुराव्यासह ॲंड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच न्यायालय, कार्यालय पत्ता एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहीसो लि., आरएससी-१ गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित

मुंबई, आज दिनांकीत ०२ सप्टेंबर, २०२१.

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

### Mangalam

#### MANGALAM ORGANICS LIMITED Regd. Office: Kumbhivali Village, Savroli Kharpada Road,

Taluka - Khalapur, Khopoli - 410 202, Dist-Raigad, Maharashtra. **Head Office:** 812/813, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, 212, Nariman Point, Mumbai – 400 021, Maharashtra. Tel.: 91-22-49204089, Email: info@mangalamorganics.com Website: www.mangalamorganics.com; CIN: L24110MH1981PLC024742

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Wednesday** September 29, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Áudio Visual Means`("OÁVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting which is being circulated fo convening the Annual General Meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5. 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13 2021 and SEBI vide SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 it's Circular dated May 12, 2020 and vide SEBI/HO/CFD/CMD2/CIR P/2021/11 dated January 15, 2021 (hereinafter collectively referred to as "Applicable Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these Applicable Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members o the Company will be held through VC / OAVM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') rea with the Rules framed thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 25, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for determining the entitlement of the members to the dividend for the Financial Year 2020-21.

The Final Dividend of ₹1.50/- recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended March 31 2021, if approved at the ensuing AGM will be paid within a period o 30 days from the date of declaration to those members, whose names appear on the Register of Members and Register of Beneficial Owners furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as at the close of business hours on **Friday, September 24, 2021**. The dividend will be paid electronically to the Members who have updated their bank details. In case of non-availability or non-updation of bank accoun details of the Members, the Company will despatch dividend warrants demand drafts to such members post normalization of postal services in the country. In order to receive direct credit of dividend amount the Members are requested to update their bank mandate / NECS Direct credit details / name / address / power of attorney and thei Core Banking Solutions enabled account number (1) For shares held in physical form, the Members are requested to submit a covering letter duly signed by the first holder along with cancelled cheque leaf with name and bank account details, copy of self-attested PAN card to the Company's RTA viz., Link Intime India Private Limited; and (2) For shares held in dematerialized form with the depository participant with whom they maintain their Demat account The Annual Report 2020-21 together with Notice and the Statement required to be annexed thereto pursuant to Section 102 of the Act for convening the 39th AGM is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the aforesaic MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020 and January 15, 2021. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial yea 2020-21 will also be available on the Company's website www.mangalamorganics.com; websites of the Stock Exchange i.e BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and also on the website of Link Intime India Private Limited viz., <a href="https://linkintime.co.in">https://linkintime.co.in</a>. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC / OAVM facility only. The instructions for joining the Annua General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members holding shares in demat form and who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent LIIPL at rnt.helpdesk@linkintime.co.in / enotices@linkintime.co.in to receive copies of the Annual Report 2020-21 along with the Notice of the 39th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to offer remote e-voting facility and the facility of e-voting to the Members participating in the AGM through VC / OAVM through Link Intime India Private Limited (LIIPL) e-voting platform, which will enable the Members to cast their votes electronically on the resolution set forth in the said Notice of 39th AGM. The remote -voting period commences on Sunday, September 26, 2021 (9.00 a.m.) and ends on Tuesday, September 28, 2021 (5.00 p.m.). The Cut-off date for determining the eligibility of Members for remote e-voting and e-voting at the 39th AGM is Wednesday, September 22, 2021.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of 39th AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User ID and Password in the manner mentioned in the Notice of 39th AGM by writing to the Company Secretary at cs@mangalamorganics.com or to LIIPL at enotices@linkintime.co.in A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and the facility of e-voting at the AGM held through VC/OAVM. The remote e-voting facility shall be disabled afte **5.00 p.m. on Tuesday, September 28, 2021.** The Company would extend the facility of voting through Insta poll at the AGM through VC / OAVM to the members who have not been able to cast thei vote through remote e-voting, to exercise their voting rights. Members may participate in the 39th AGM even after exercising their

right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the 39th AGM.

In case of any queries on remote e-voting, shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Insta vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to Mr. Rajiv Ranjan at enotices@linkintime.co.in or Contact on :- Tel: 022 - 49186000.

For MANGALAM ORGANICS LIMITED

Place: Mumbai Date: September 2, 2021 Pannkai Dujodwala Managing Director DIN: 00546353

क्रिधन इन्फ्रा लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९ कांपरिट कार्यालय : युनिट नं. सी/८१५, ८ वा मजला, २१५ – अट्टियम, चकाला, अधेरी – कुला मार्ग, अधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०५९.

सीआयएन : L27100MH2006PLC160602 दूर. क्र. : + ९१ २८२००४४१

वेबसाइट : www.kridhan.com ई-मेल आयडी : cs@kridhan.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

- विद्यमान कोव्हिड १९ महामारीची परिस्थितीच्या अनुषंगाने सोशल डिस्टिन्संगचे निकष पालन करण्याची आवश्यकता व देशातील काही ठिकाणी नागरिकांच्या वावरास जारी असलेल्या निर्वंधांचा विचार करत तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०,२०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२१, दि. १३.०४.२०२०, दि. ०५.०५.२०२० व दि. १३.०१.२०२९ तसेच अन्य लागू परिपत्रके (एकत्रितरीत्या ''एमसीए परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व परिपत्रक १५.०१.२०२१ (एकत्रितरीत्या सेबी परिपत्रके म्हणून उल्लेखित) तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या तरतुदी व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''सेबी'' (एलओडीआर) विनियमन, २०१५'') बांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिम य करण्यासाठी कंपनीची पंधरावी वार्षिक सर्वेसाधारण सभा (''एजीएम'') **गुरुवार, दि. ३०.०९.२०२१ रोजी दु.** ४.०० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')च्य माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. एजीएमकरिता प्रतिनिधींच्या नेमणुकीची सुविधा उपलब्ध नसेल व त्यामुळे प्रतिनिधित्व फॉर्म व उपस्थिती पत्र जोडण्याची आवश्यकता रदृबातल करण्यात आली आहे व ते १ व्या एजीएमच्या सूचनेत जोडलेले नाहीत.
- एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रके तसेच सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनांतर्गत तसेच एजीएमची सूचना, वित्तीय अहवाल (संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल वा त्यासम वेत जोडावयाचे अन्य दस्तावेज यांसमवेत) यांच्यासहित वित्तीय वर्ष२०२०-२१ च्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात अडचणी वेत असल्यामुळे सदर दस्तावेज ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांचे रिकर्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (डीपीज्) नोंदवलेले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न पाठवण्यात येत आहेत. समासदांनी नोंद घ्याची की एजीएमची सुचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.kridhan.com</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमें <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहेत.
- ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीजकडे नोंदबलेले नसतील ते १५ व्या एजीएमच्या सचनेत विहित प्रस्तावित ठरावांकरिता ई-मतदानासाठीची लॉग इन अर्हता प्राप्त करण्यासाठी दि. ०५.०९.२०२१ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत आपले ई-मेल पत्ते खालील स्वरूपात नोंदवू शकतील :
- कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., सभासदाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील कंपनीला investor@kridhan.com या ई-मेल आयडीवर ई-मेलद्वारे पाठवावा.
- . डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आयडी वा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी व क्लायन्ट आयडी) नाव, क्लायन्ट मास्टर वा कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंटचीप्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधा-(आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील कंपनीला investor@kridhan. <u>com</u> या ई-मेल आयडीवर ई-मेलद्वारे पाठवावा.
- कंपनी/आरटीए डिपॉझिटरीजुशी संपर्क साधतील व वरील निर्देशित भागधारकांना लॉग इन अर्हता पुरवतील ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाचे स्वरूप :

कंपनी आपल्या सर्व सभासटांना एजीएमच्या सचनेत विहित सर्व तरावांसंदर्भात सीडीएसएलच्या ई-मतटान प्तरंदर्भार्म च्या माध्यमातून परीक्ष ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचर्यात्वन, कमेर्नी एजीएप दरप्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाची सुविधाही उपलब्ध करून देत आहे. ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाकरिताची आईता सभासदांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल. ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेतही दिलेली आहे.

एखाद्या व्यक्तीने सचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभास बनली असेल व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती एजीएम सूचनेत विहित केल्यानुसार ई-मतदानाच्या त्याच प्रक्रियेचे पालन करू शकेल.

ज्या सभासदांना परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावलेला असेल ते एजीएममध्ये सहभाग घेउ शकतील, परंत त्यांना एजीएममध्ये मत देण्याची परवानगी नसेल, निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार एकाद्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर वा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल असे सभासदच केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदानाची सविधा प्राप्त करण्यास पात्र असतील

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीकरिता कृपया <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध e-Voting manual/Frequently Asked Questions (FAQs) वाचावे किंवा टोल फ्री क्र. : १८००२२५५३३ वर संपर्क साधावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा कंपनील investor@kridhan.com येथे संपर्क साधावा.

मंचालक मंडळाच्या आदेशादां क्रिधन इन्फ्रा लिमिटेडकरिता

अनिल अग्रवाल

व्यवस्थापकीय मंचालक

डीआयएन - ००३६०११४

Elitecon International Limited (formerly known as Kashiram Jain and Company Limited) Registered Office: Lachit Nagar, S. R. B. Road, Kamrup, Guwahati, Assam-781007; Corporate Office: B-7, Second Floor, Sector-4, Noida, Gautam Buddha Nagar, Uttar Pradesh-201301

Telephone No.: +91-9871761020 Email Id: admin@eliteconinternational.com; Website: www.eliteconinternational.com RECOMMENDATIONS OF THE COMMITTEE OF INDEPENDENT DIRECTORS

commendations of the Committee of Independent Directors, constituted by the Board of Directors of M/s Elitecon International Limited (formerly known as Kashiram Jain and Company Limited) (hereinafter referred to as "IDC") on the Open Offer made by Mr. Vipin Sharma ("Acquirer 1"), M/s DUC Education Foundation ("Acquirer 2"), M/s Amrac Real Estate Fund-1, a scheme launched by Amrac Investment Trust, a SEBI Registered Category II AIF ("Acquirer 3"; Acquirer 1 along with Acquirer 2 and Acquirer 3 hereinafter collectively referred to as the "Acquirers"), M/s Amrac Investment Trust, a SEBI Registered Category II AIF ("PAC 1") and M/s Amrac Advisors Private Limited ("PAC 2"; PAC 1 and PAC 2 hereinafter collectively referred to as "PACs") to the Public Shareholders of M/s Flitecon International Limited (formerly known as Kashiram Jair and Company Limited) ("ELITECON" or "Target Company" or "TC") for acquisition of upto 3,86,100 (Three Lakh Eighty Six Thousand One Hundred) Equity Shares constituting 26% of the Emerging Paid Up Equity Share Capital of the Target Company, under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereof ("SEBI SAST Regulations")

1.	Date	September 01, 2021
2.	Name of the Target Company (TC)	Elitecon International Limited (formerly known
		as Kashiram Jain and Company Limited)
3.	Details of the Offer pertaining to the TC	The Offer is being made by the Acquirers and
		PACs in terms of Regulation 3(1) and Regulation
		4 read with other applicable provisions of the
		SEBI SAST Regulations for the acquisition of
		upto 3,86,100 (Three Lakh Eighty Six Thousand
		One Hundred) Equity Shares of Rs. 10 each of
		the Target Company, constituting 26% of the
		Emerging Paid Up Equity Share Capital of the
		Target Company at a price of Rs. 30/- (Rupees
		Thirty only), payable in cash.
4.	Name of the Acquirer(s) and the	Mr. Vipin Sharma ("Acquirer 1"), M/s DUC
	Person Acting in Concert (PAC) with	Education Foundation ("Acquirer 2"), M/s Amrac
	the Acquirers	Real Estate Fund-1, a scheme launched by
	1	

### collectively referred to as the "Acquirers"), M/s Amrac Investment Trust, a SEBI Registered

Name of the Manager to the Offer

Category II AIF ("PAC 1") and M/s Amrac Advisors Private Limited ("PAC 2"; PAC 1 and PAC 2 nereinafter collectively referred to as "PACs")
First Overseas Capital Limited **SEBI Regn. No.**: MB/INM000003671 Registered Office: 1-2 Bhupen Chambers, Ground Floor, Dalal Street, Fort,

Amrac Investment Trust, a SEBI Registered Category II AIF ("Acquirer 3"; Acquirer 1 along

with Acquirer 2 and Acquirer 3 hereinafte

Mumbai - 400 001 Tel. No.: +91-22 40509999 Contact Person: Mr. Satish Sheth/Ms. Mala Sone Email id: focl.elitecon@gmail.com Website: www.focl.in Members of the Committee of Mrs. Jyoti Bansal Chairman of the IDC and

dependent Directors (IDC) Non-Executive Independe Director Mr. Rahul Member of the IDC and Non-Executive Independe Director
Member of the IDC and . Mrs. Vandana Gupta Non-Executive Independent

Director None of the Members of the IDC hold any Equity IDC Member's relationship with the T Shares in the Target Company nor have any relationship with the other Directors of the Target (Director, Equity Shares owned, any other contract /relationship), if any Company and apart from being the Directors of

the Target Company they are not related to each ther in any manner. Trading in the Equity Shares/ other None of the members of the IDC holds any Securities of the TC by IDC Members Equity Shares of the Target Company and

erefore have not traded in the Equity Shares of he Target Company None of the IDC Members have any contract IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity Shares) owned, any other contract/relationship

elationship with the Acquirers and/or PACs. if any
Trading in the Equity Shares of Not Applicable

Acquirers and/or PACs by IDC Member IDC is of the opinion that the Open Offer is fair Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable

Summary of reasons for IDC has evaluated the Public Announcement Detailed Public Statement, Letter of Offer issued submitted by First Overseas Capital Limited "Manager to the Offer") for and on behalf of the Acquirers and PACs and believe that the Offer Price of Rs. 30/- (Rupees Thirty only) offered by the Acquirers and/or PACs, being the highes

the SEBI SAST Regulations, prima facie appears to be fair and reasonable. The recommendations were unanimous 13. Disclosure of Voting Pattern of the IDC Meeting approved by the Members of the IDC 4. Details of Independent Advisors, if any Any other matter to be highlighted

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in

or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI SAST Regulations. For Elitecon International Limited

(formerly known as Kashiram Jain and Company Limited)

price amongst the selected criteria is in line with

(JYOTI BANSAL) Chairman of the IDC

Place : Noida Date: September 01, 2021 DIN:08489503

स्थळ : मंबर्ड